

**आदिवासी विकास योजनेतर्गत विविध
स्वयंसेवी संस्थामार्फत राबविल्याजाणाच्या
प्रस्तापना मान्यता देण्यासाठी
राज्यस्तरीय समिती गठीत करण्याबाबत**

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्र.स्वयंप्र-१९०५/प्रक्र.१०९/का-१७,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दि. ३० सप्टेंबर २००५.

पंहो:- केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाचे पत्र क्र.२२०४०/२७//२००३-एनजीओ, दि.२ जून २००५.

शासन निर्णय:- आदिवासी क्षेत्रात निवासीशाळा व अनिवासीशाळा, दवाखाने, फिरती रुग्णालय (मोवाईल डिस्पेंसरीज), व्यवसाय प्रशिक्षण केंद्र इत्यादी प्रकल्प राज्यातील विविध स्वयंसेवी संस्थामार्फत राबविले जातात. अशा प्रकल्पांना केंद्र शासनाच्या जनजाती कार्य मंत्रालयाकडून अनुदान प्राप्त होते. अशा प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्याच्या पद्धतीचे विकेंद्रीकरण करण्यास व त्यात पारदर्शकता आणण्यासाठी, आणि ज्या स्वयंसेवी संस्थांचे केंद्रीय अनुदानासाठी प्रकल्प सादर केलेले आहेत त्यांच्या प्रस्तावांच्या तपासण्यासाठी एक राज्यस्तरीय समिती नियुक्त करण्याबाबत केंद्र शासनाचे जनजाती कार्य मंत्रालयाचे पत्र क्र.२२०४०/२७//२००३- एनजीओ, दि.२ जून २००५ अनुसार सूचना निर्यातीत करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अशा स्वयंसेवी संस्थांचे निरिक्षण अडवाल तपासण्यासाठी व केंद्र शासनास अनुदानासाठी अशा स्वयंसेवी संस्थांची शिफारस करण्यासाठी याद्वारे खालीलप्रमाणे एक राज्यस्तरीय सिमिती गठीत करण्यात येत आहे:-

- | | |
|---|------------|
| १. प्रधान सचिव/सचिव, आदिवासी विकास विभाग | अध्यक्ष |
| २. प्रधान सचिव/सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग(ग्राम विकास)
किंवा त्यांचे प्रतिनिधी | सदस्य |
| ३. प्रधान सचिव/सचिव, कृषि, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग, (कृषि)
किंवा त्यांचे प्रतिनिधी | सदस्य |
| ४. प्रधान सचिव/सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा त्यांचे प्रतिनिधी, | सदस्य |
| ५. श्री.प्रशांत हिरे, अध्यक्ष, आदिवासी सेवा समिती, मालेगाव जि.नाशिक | सदस्य |
| ६. डॉ.आर.एस. आरोळे, अध्यक्ष, कॉम्प्राहन्सिव्ह रुरल हेल्थ प्रोजेक्ट, जामखेड,
जि.अहमदनगर | सदस्य |
| ७. डॉ.कि.शा.चपळगावकर, कार्यक्रम संचालक, महाराष्ट्र इंस्टिट्युट ऑफ
टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, (MITTRA), नाशिक; | सदस्य |
| ८. आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक | सदस्य सचिव |

प्रस्ताव तपासण्यासाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मार्गवर्शक नावी

(१) आदिवासी लोकसंघेच्या प्रभाणात राज्य शासनास हा निधी वितरित केला जाणार आहे.

(२) केंद्र शासनाने मंजूरी दिलेल्या संस्थांचे प्रस्तावाबाबत म्हणजेच EVAs-- (Established Voluntary Agencies) अशा संबंधित संस्थाना कळविण्यात आलेले आहे की, ह्या योजनेसाठी केंद्र शासनामार्फत वितरित होणार्या निधीमध्ये कपात होणार असल्याने संस्थांनी राबविल्या जाणा-या प्रस्तावामध्ये अग्रक्रम ठरवावा.

(३) तसेच केंद्र शासनाने सन २००४-०५ अखेर ज्या प्रस्तावांना पुढे चालू ठेवण्यासाठी मान्यता दिलेली आहे, अशा Non-EVAs (Non Established Voluntary Agencies) अशा संस्थाना केंद्र शासनाकडे पूर्वी ज्या प्रमाणात अनुदान प्राप्त झालेले आहे त्याचे प्रमाणात येणा-या वर्षात आणि भविष्यात अनुदान प्राप्त होणार नसल्याने प्रस्ताव पुढे चालू ठेवताना प्रस्तावानाची खरोखरच आवश्यकता आहे का, आणि केंद्राकडून राज्यास उपलब्ध होणार्या निधी इ. बाबी विचारात घ्याव्यात.

(४) ज्या स्वयंसेवी संस्थानी मागील वर्षाचे अनुदानाची मागणी केली होती आणि ज्यांचे निरिक्षण अहवाल आणि शिफारस राज्य शासनाने केंद्र शासनास पाठविलेली आहे अशाच संस्थाना मंजूरी दिलेली आहे. तसेच हे प्रस्ताव केंद्र शासनास दि. ३१.३.२००५ पर्यंत प्राप्त झालेले आहेत. तसेच याबाबत ज्या संस्थानी सन २००३-०४ या वर्षासाठी किंवा त्या पूर्वीच्या वर्षासाठी अनुदान मंजूरी करण्याची विनंती केली आहे अशा संस्थाना पूर्वीच्या अनुदानाची मागणी मंजूर केली जाणार नाही कारण असे प्रस्ताव Time barred झालेले आहेत. अशा संस्थांच्या २००३-०४ व. त्या पूर्वीच्या अनुदानाबाबत विचार करण्यात येऊ नये व असे प्रस्ताव व निरिक्षण अहवाल केंद्र शासनानेकडे पाठविण्यात येऊ नयेत.

(५) स्वयंसेवी संस्थोंचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविताना स्वयंसेवी संस्थांनी आदिवासी भागाचाच विचार करावा तसेच अशा प्रस्तावात प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य आणि इतर आवश्यक सुविधांचा विचार क्वाहा असे कळविलेले आहे. तसेच ज्या भागात या सुविधा पुरेशा प्रमाणात आहेत किंवा जेथे या सुविधा आहेत तेथे पुन्हा नव्याने उपक्रम राबविण्यासाठी केंद्रीय अनुदानाची मागणी करण्यात येऊ नये. प्रस्ताव सादर करताना सुविधा उपलब्ध नसलेल्या गावांची यादी व कोणत्या सुविधांची गरज आहे याबाबत केंद्र शासनास कळविण्यात यावे.

(६) राज्य शासनाने आदिवासी भागात जेथे अपु-या सुविधा आहेत त्याचे ठिकाणी उपक्रम राष्ट्रविणा-या संस्थांना प्राधान्य द्यावे तसेच स्वयंसेवी संस्थांच्या उपक्रमाबाबत प्राथम्यक्रम ठरवून द्यावा.

(७) केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रस्तावांची पुन्हा पडताळणी करण्यात येऊन त्यांचे निरिक्षण अहवाल पाठविण्यात यावेत.

(८) केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रस्तावांची पुन्हा पडताळणी करण्याद येऊन अशा प्रस्तावांपैकी खरोखरच आवश्यकता असणा-या उपक्रमांचे प्राथम्य ठरविण्यात येऊन सन २००५-०६ या वर्षाकरीता निरीक्षण अहवाल पाठविण्यात यावेत.

(९) केंद्र शासनाने सन २००५-०६ साठी मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रस्ताव, सन २००४-०५ च्या राज्य शासनाने मान्यता दिलेले प्रस्तावांना आणि केंद्रशासनाकडे परस्पर पाठविण्यात आलेले आणि राज्यशासनाने मान्यता दिलेले नवीन प्रस्ताव या सर्वांबाबत केंद्र शासनाने वितरित केलेल्या निधीपैकी काही शिल्लक राहिल्यास याबाबत राज्यशासनाने तपासणी करूनच प्रस्तावांचा विचार करावा.

(१०) केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रस्तावांव्यतिरीक्त कोणत्याही स्वयंसेवी संस्थाना एका राज्यात एकापेक्षा जास्त उपक्रम शाबविण्यास परवानगी देऊ नये.

(११) केंद्रीय मंत्रालयाने यापूर्वीचं वेगवेगळ्या उपक्रमांसाठी ठरथून दिलेल्या अटीमध्ये कोणताही बदल न करता प्रस्ताव पुढे चालू ठेवण्यास मान्यता, नवीन प्रस्ताव यांची तपासणी करण्यात यावी.

(१२) केंद्र शासनाने स्वयंसेवी संस्थांच्या प्रस्तावांचे निरिक्षण करण्याबाबतचा यिहीत नमुन्यातील अर्ज यापुढेही कायम राहाणार आहे. याबाबतचा नमुना दि. २-६-२००५ च्या पत्रासोबत जोडला आहे. त्यानुसार संबंधित क्षेत्रिय अधिका-यांनी तपासणी करावी, अग्रक्रमानुसार उपक्रम दुर्लक्षित क्षेत्रात राखावेत.

(१३) सर्व प्रस्ताव एकाच येबी निरिक्षण अहवालासह तपासून आणि त्यानुसार त्यास मान्यता देऊन केंद्र शासनास सादर करावेत. राज्य शासनाकडून थोडे थोडे प्रस्ताव (Piece meal manana) वर्षभरात पाठविण्यात येतात द त्यानुळे केंद्रशासनाला याबाबत वर्षभर द्वारंदार विचार करावा लागतो. म्हणून राज्याने वर्षभर थोडे थोडे प्रस्ताव न पाठविता एकत्रित प्रस्ताव पाठवावेत. त्यानुसार केंद्रीय मंत्रालय राज्यशासनानिहाय निधी वितरित करण्याची कार्यवाही करेल.

(१४) स्वयंसेवी संस्थांची एकत्रित शिफारस राज्यस्तरीय समिती केंद्र शासनाच्या यतीन सर्व नवीन प्रस्तावांची छाननी करेल आणि त्यानुसार प्राप्त होणा-या निधीच्या मर्यादेत (रु.२.४७कोटी) प्रस्तावांची निवड करतील. केंद्र शासनास परस्पर प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य शासनास पुढा तपासण्यासाठी पाठविण्यात आलेले आहेत. प्रस्तावांची तपासणी आदिवासी भागात आणि आदिवासी लोकांना उपयुक्त ठरेल अशीच करावी.

(१५) सर्वसाधारण नियमानुसार स्वयंसेवी संस्थाना वितरित केलेल्या कर्ज आणि इतर निधीचे वाटप आणि कर्मचा-यांचे वेतन अदा करणे अशा सर्व निधीबाबत रुपये ९०,०००/- आणि दरील रक्कनेसाठी डिमांड ड्राफ्ट आणि चेकने भरलेले असायेत.

२. केंद्र शासनाच्या जनजाती कार्य, मंत्रालयाने दिलेल्या उपरोक्त मार्गदर्शक तत्यानुसार राज्यस्तरीय समितीने स्वयंसेवी प्रस्तावाची छाननी करून एकत्रित प्रस्ताव आदिवासी विकास विभाग मंत्रालय यांच्यानाफैत केंद्र शासनास पाठविण्यासाठी तात्काळ सादर करावेत.

३. या समितीच्या अशासकीय सदस्यांना शासन निर्णय, वित्त विभाग, क्र प्रवास-१०९८/प्र.क्र.७४/९८-सेवा ५, दि.४डिसेप्टेंबर, १९९९ मधील परिच्छेद क्र.११ अनुसार रेल्वे /शासकीय परिवहन सेवा (बस) चे प्रवास भाडे व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहिल. (विमान प्रवास आणि रेल्वेच्या वातानुकूलीत प्रथमवर्गाचे भाडे अनुज्ञेय असणार नाही.)

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

२०३१/१०
(स.नु.गावीत)
शासनाचे उप सचिव.

प्रति,

सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव (ग्राम विकास), ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव (कृषि), कृषि, पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

प्रधान सचिव/सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

श्री.प्रशांत हिरे, अध्यक्ष, आदिवासी सेवा समिती, लोकनेते वेंकटराव हिरे मार्ग, मालेगाव कॅम्प,

मालेगाव-(PIN-४१३ १०५), जि.नाशिक

डॉ.आर.एस.आरोडे, अध्यक्ष, कॉम्प्रेन्सिळ रुरल हेल्थ प्रोजेक्ट, पो.बॉक्स ४, जामखेड,

जि.अहमदनगर

डॉ.कि.शा.चपळगावकर, कार्यक्रम संचालक, महाराष्ट्र इंस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रान्सफर फॉर रुरल एरियाज, बायफ मित्र भवन, निवास होमच्या समोर, बोधले नगरच्या मार्गे,

नाशिक-पुणे महाभार्ग, नाशिक;

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक

प्रधान महालेखापाल १ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई

प्रधान महालेखापाल १ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, मुंबई

प्रधान महालेखापाल २ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर

प्रधान महालेखापाल २ (लेखा परिक्षा), महाराष्ट्र, नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी मुंबई

पिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक

प्रती माहितीसाठी:-

मा.मंत्री आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई

मा.राज्यमंत्री, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई

सह सचिव, जनजाती कार्य मंत्रालय, भारत सरकार, ए विंग, शास्त्री भवन, नवी दिल्ली (पत्रांते)

अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे/ नाशिक/ नागपूर/ अमरावती/

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प,

सर्व सह सचिव/ उप सचिव/अपर सचिव आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

सर्व कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती का-१७